

सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ
वास्तुशास्त्रज्ञ संवर्गाची दि. ०१.०१.२०२५
रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक बांधकाम विभाग
शासन परिपत्रक क्रमांक :- ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.१९/आस्था-१
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०००३२.
दिनांक :- ०८ एप्रिल, २०२५

शासन परिपत्रक:-

महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतुदींच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागातील वास्तुशास्त्रज्ञ संघटनेतील वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, गट-अ संवर्गाची दि.०१.०१.२०२३ व दि.०१.०१.२०२४ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची दि.१०.१०.२०२४ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये प्रसिध्द करण्यात आलेली आहे. आता या परिपत्रकाद्वारे वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, गट-अ या संवर्गाची दि.०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्यात येत आहे.

२. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी याचिका क्रमांक २७९७/२०१५ मध्ये दिनांक ०४.०८.२०१७ रोजी दिलेल्या निर्णयान्वये पदोन्नतीमधील आरक्षण अवैध ठरविले आहे. मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका क्र. २८३०६/२०१७ दाखल केली आहे. सदर याचिका अद्याप प्रलंबित असून सदर याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून व महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतुदीस अनुसरून सार्वजनिक बांधकाम विभागातील वास्तुशास्त्रज्ञ संघटनेतील वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, गट-अ संवर्गाची दि.०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची या परिपत्रकासोबत जोडलेल्या “परिशिष्ट-अ” प्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे. उपरोक्त न्यायालयीन प्रकरणांमधील न्यायनिर्णयानुसार सन २००४ नंतरच्या निवडयाद्यांमध्ये बदल झाल्यास त्यानुसार ज्येष्ठतासूचीमध्ये बदल करण्यात येतील.

३. सदरचे परिपत्रक मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, महाराष्ट्र राज्य, (सा.बां.), मुंबई यांनी “परिशिष्ट-अ” मधील वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञांच्या तात्काळ निदर्शनास आणावे, तसे कळविल्याबाबत त्यांची स्वाक्षरी घेतलेली पोच स्वतःच्या अभिलेख्यात जतन करून ठेवावी. शासनास आवश्यकता भासल्यास सदरची पोच शासनास उपलब्ध करून देणे ही संबंधित कार्यालयाची जबाबदारी राहिल.

४. सदर ज्येष्ठता यादीत अंतर्भूत केलेल्या वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, गट-अ यांच्या तपशिलामध्ये जसे नाव, जन्म दिनांक, नियुक्ती दिनांक, जात प्रवर्ग व ज्येष्ठतेचे स्थान इत्यादीबाबत काही चुका/ त्रुटी आढळल्यास, त्या हे परिपत्रक निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात आवश्यक त्या योग्य कागदोपत्री पुराव्यासह ई-मेल द्वारे (doest1.pwd@maharashtra.gov.in)/ रजिस्टर्ड पोस्टाद्वारे/ स्पीड

पोस्टाद्वारे/ हस्त बटवड्याद्वारे आपली निवेदने/ हरकती/ सूचना शासनाच्या निदर्शनास आणाव्यात. विहित वेळेत लेखी स्वरूपात चुका /त्रुटी शासनाच्या निदर्शनास न आणल्यास, त्याबाबत आपले काही आक्षेप नाही, असे समजून वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ संवर्गाची दि.०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्यात येईल.

५. सदरचे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याची संकेतांक २०२५०४०८१८५५१४८५१८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सोबत :- “परिशिष्ट-अ”

(रणजित शि. अहिरे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:-

१. मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, महाराष्ट्र राज्य, (सा.बां.), मुंबई.
२. मा.अ.मु.स. (सा.बां.वि.) यांचे स्वीय सहायक, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
३. सचिव (रस्ते/ बांधकामे) यांचे स्वीय सहायक, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
४. “परिशिष्ट-अ” मधील सर्व वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, द्वारा मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
५. कक्ष अधिकारी सेवा-१/ सेवा-२/ आस्था-३, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. निवडनस्ती (आस्थापना-१).

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र. १९/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ

वेतनश्रेणी:- एस-२३ (रु.६७,७००-२,०८,७००/-)

वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१	श्रीमती कविता बाबुराव रंगारी	पदोन्नती	१३-०४-१९७०	अ.जा.	३१-०८-२०१२	३१-०८-२०१२	३०-०४-२०२८	बी. आर्क.	उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नत.
२	श्रीमती माधुरी सुहास कुंभारे	पदोन्नती	०१-०३-१९७१	खुला	१६-०४-२०१५	१६-०४-२०१५	२८-०२-२०२९	बी. आर्क.	उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नत.
३	श्रीमती मिथिला दिलीप जाधव	पदोन्नती	१८-०३-१९८०	वि.जा.(अ)	२७-०८-२०१५	२७-०८-२०१५	३१-०३-२०३८	बी. आर्च./ एम. आर्च.	
४	श्री.संतीश रामचंद्र पाटील	पदोन्नती	१८-०७-१९६७	खुला	०७-०६-२०१८	१२-०५-२०१८	३१-०७-२०२५	बी. आर्च.	उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नत.
५	श्रीमती अंजली रविंद्र माटोडकर	पदोन्नती	३०-०१-१९६८	खुला	१२-०५-२०१८	१२-०५-२०१८	३१-०१-२०२६	बी. आर्च.	उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नत.
६	श्री.भारत मोतीराम मोटघरे	पदोन्नती	३०-१२-१९६८	अ.जा.	०६-०१-२०२३	०३-११-२०२२	३१-१२-२०२६	बी. आर्च.	
७	श्रीमती अनघा विलास खरे	पदोन्नती	२९-०५-१९६८	खुला	०३-११-२०२२	०३-११-२०२२	३१-०५-२०२६	बी.टेक. (होम सायन्स) IV/ इंडियन इंस्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट द्वारा घेण्यात आलेली परीक्षा उत्तीर्ण (बी.आर्च. समकक्ष)	

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र. १९/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ

वेतनश्रेणी:- एस-२३ (रु.६७,७००-२,०८,७००/-)

वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
८	श्री.विजय काशिनाथ शेवरे	पदोन्नती	०१-०६-१९६८	अ.ज.	२१-०३-२०२४	२१-०३-२०२४	३१-०५-२०२६	बी. आर्च.	
९	श्रीमती अमिषा अमुल वाघवसे	पदोन्नती	२०-०६-१९७०	खुला	१२-०७-२०२४	१२-०७-२०२४	३०-०६-२०२८	बी. आर्च.	